

Otto Böhtlingk & Rudolph Roth: Sanskrit-Wörterbuch, Part 1, Petersburg, 1855

1. धोमन् (von घव् m. *Gunst, Freundlichkeit*: पारं घुसमानानां वा वयो गातुं RV. 7, 69, 4. यो वीमोमानं दधते प्रियः सन् 68, 6. 6, 30, 7. धोमानं शोषार्ममकस्य मूनवे (वक्तुम्) 1, 34, 6. 118, 7.

2. धोमन् (wie eben) m. so v. a. ऊम. घा धर्षासिर्वृहदिवो रराणो विश्वेभिर्गन्त्रिर्मभिर्दुवानः RV. 5, 43, 13.

धोमन्वत् (von 1. धोमन्) adj. 1) *freundlich, annehmlich*: पुवमूत्रीसनुत तमत्रयं धोमन्वत्तं चक्रुः सतवधये RV. 10, 39, 9. — 2) *günstig, gnädig*: व्यावापयित्री CAT. Br. 1, 9, 1, 4, wo es mit घवत् (nach der andern Bedeutung von घव्) *sättigend* umschrieben wird.

धोमात्रा f. *Freundlichkeit, Bereitwilligkeit zur Hilfe*: घवा नु कं व्यायान्यज्ञवन्तो मूर्धो तं धोमात्रो कृष्टयो विदुः RV. 10, 50, 5. Ist das Wort etwa in धोमन् + त्रा *Gunst* und *Hilfe* zu zerlegen? oder sind zwei suff. मन् und त्र mit einander verbunden?

धोमिल m. N. pr. eines Mannes PRAVARĀDHJ. in Verz. d. B. H. 57, 24.

धोम्या (von 1. धोमन्) f. *Gunst, Schutz*: वसूनां रात्रौ स्याम रुद्राणामोम्यायाम् ÇĀKR. Çr. 1, 6, 2; vgl. die Stelle u. उर्व्या.

धोम्यैवत् (von धोम्या) adj. f. ० ती RV. 1, 112, 7. 20 so v. a. धोमन्वत् 1.

धोरिमिका f. Titel eines Abschnittes in der KĀṬHAKA-Rec. des JĀG. V. Verz. d. B. H. No. 142. WEBER, Lit. 87. Ind. St. 1, 69, 70.

धोल 1) adj. *nass, feucht*. — 2) m. *Arum campanulatum* Roxb., mit einer essbaren Wurzel, TRIK. 3, 3, 382. — Vgl. धोल.

धोलन् (ÇKDR.), धोलन् (WEST.) v. l. für धोलाट् DhĀṬUP. 32, 9.

धोलाट्, धोलाट्थयति in die Höhe werfen DhĀṬUP. 32, 9. — Vgl. लाट् und उलाट्.

धोल 1) adj. *nass, feucht* MED. I. 4. — 2) m. *Arum campanulatum* Roxb. MED. RATNAM. RĪĠAN. im ÇKDR. — Vgl. धोल.

धोशिष्टकन् (धोशिष्ट = धोषिष्ट + कन्) adj. *sehr rasch treffend*: धोशिष्टकन् शिङ्गानिकोश्यायाम् TS. 1, 4, 38, 1 (entsprechend VS. 39, 8). — Vgl. धोषिष्टदावन्.

धोष (von 1. उष्) m. *das Brennen* AK. 3, 3, 9. Suçr. 1, 61, 21. 233, 15. 268, 14. 2, 133, 9.

धोषण (wie eben) 1) m. *scharfer Geschmack* H. 1389. — 2) f. ० णो N. einer Gemüsepflanze (vulg. पुड्याति) RĪĠAN. im ÇKDR.

धोषदश्च (धोषत्, partic. von उष्, + श्च) m. N. pr. aus धोषदश्चि zu folgern.

धोषद्वैवन् Conjectur zu AV. 19, 42, 3; s. धोषिष्टदावन्.

धोषधि und धोषधी f. Die letztere Form soll nach P. 6, 3, 132 nur den obliquen cass. im Veda zu Grunde liegen, wir finden aber auch धोषधी (!) R. 6, 82, 49. मैक्षधी Suçr. 2, 171, 15. 19. धोषधीम् R. 2, 25, 36. 3, 72, 16. Suçr. 2, 171, 21 (lies धोषधीम्). VER. 3, 8. धोषध्यः nom. pl. M. 1, 46, 3, 40. MBh. 3, 138. Suçr. 1, 12, 16. AK. 2, 4, 1, 6. 5, 1. am Anf. eines comp. MBh. 13, 4728. R. 4, 37, 32. Aus der ved. Lit. sind zu belegen die Formen: धोषधिसुः ० धिम् und धीम् (AV. 8, 2, 6); nom. pl. ० धयस् und ० धीस्; acc. ० धीस्; ० धीभिस्, ० धीभ्यस्, ० धीषु. *Kraut, Pflanze* (im Gegens. gegen *Baum*); *Heilkraut*; im System: *eine einjährige Pflanze* AK. 2, 4, 1, 6. 5, 1. H. 1117. विश्वो वो अमन्भयते वनस्पती रथीयतीव प्र त्रिहीत धोषधिः RV. 1, 166, 5. 187, 10. 3, 34, 21. 4, 33, 7. 57, 3. 7, 35, 5. 10, 97, 1. fgg. VS. 1, 21. AV. 18, 1, 17. नानावीर्या धोषधीर्या विभर्ति 12, 1,

2. 17. 19. 23. CAT. Br. 2, 2, 4, 5. 3, 6, 1, 7. 2, 26, 7, 4, 4. धोषधिलोके 13, 8, 1, 20. धोषधिवनस्पतिं n. 6, 1, 1, 13. धोषधयो वनस्पतयः TAITR. Up. 1, 7. धोषधिवनस्पतयः AIR. Up. 1, 4. Muṇḍ. Up. 2, 1, 9. धोषधीभ्यो ऽन्नम् TAITR. Up. 2, 1. धोषध्यः पलपाकात्ता बहुपुष्पफलोपगाः M. 1, 46. Suçr. 1, 4, 18. आददीताय पञ्चागं दुनासमधुसार्पयाम्। गन्धाषधिःसानां च पुष्पमूलफलस्य च ॥ M. 7, 131. 10, 87. 11, 63. कृष्टानामोषधीनां ज्ञातानां च स्वयं वने 144. 168. JĀG. 3, 71. R. 6, 82, 55, 60. PAÑKĀT. I. 425. RAGH. 2, 32. मञ्जीव-नौषधिमिव प्रमदाम् KAURAP. 47. VID. 143. Nachdem man sich daran gewöhnt hatte, den *Mond* in enger Verbindung mit dem *Soma-Safte* zu betrachten (vgl. den Artikel इन्द्र), kam man auch darauf, einen nähern Zusammenhang zwischen dem *Monde* und den *Kräutern* überhaupt zu suchen. पुल्लामि (Kṛshṇa spricht) चौषधीः सर्वाः सोमो भूवा रसात्मकः BHAG. 13, 13. धोषधीःशोषधीपतिः। दिवस्तेजः समुद्भूय जनयामास वारिणा ॥ MBh. 3, 137. पतिरोषधीनाम् heisst der *Mond* ÇĀK. 77. नाद्यमिवौषधीनाम् RAGH. 2, 73. धोषधीनामधिपस्य KUMĀRAS. 7, 1. Vgl. धोषधीर्गर्भ, धोषधीपति, धोषधीश. Eine Etymologie des Wortes wird schon NIK. 9, 27 versucht: धोषध्य धोषद्वयतीति वौषत्येना धयतीति वा दोषं धयतीति वा. Vgl. CAT. Br. 2, 2, 4, 5. Wir wären geneigt das Wort für zusammengezogen zu halten aus धवसधि d. i. धवस *Labung, Nahrung* und धि *enthaltend*. — Vgl. धोषधि und धोषध.

धोषधिर्गर्भ (धो + गर्भ) m. *Mond* (der die Kräuter in sich birgt) H. Ç. 11 (धोष).

धोषधिर्ज (धो + ज) adj. *unter Kräutern geboren, — lebend*: अहि AV. 10, 4, 23. कृद्यानु durch Kräuter erzeugtes Feuer KĪĀT. 5, 14.

धोषधिपति (धो + पति) m. 1) *Arzt* (Gebiet der Heilkräuter). — 2) *Mond* ÇĪÇUP. 9, 36.

धोषधिप्रस्थ (धो + प्र) m. N. einer mythischen Stadt, der Stadt des Himavānt, KUMĀRAS. 6, 33. 36. 7, 69.

धोषधीपति (धो + पति) m. *Mond* H. 104. MBh. 3, 137. — Vgl. धोषधीपति.

धोषधीमन् (von धोषधी) adj. *mit Kräutern verbunden* AV. 19, 17, 6. 18, 6.

धोषधीश (धो + इश) m. *Mond* (Gebiet der Kräuter) AK. 1, 1, 2, 15. H. 104, Sch.

धोषधीसंशित (धो + सं) adj. *von den Kräutern getrieben* in der Formel AV. 10, 3, 32.

1. धोषम् adv. *geschwind, sogleich* NAIG. 2, 15. धोषमित्पयिषीमहे न-द्वनानोह वेह वा RV. 10, 119, 10. धोषं पत्या सौभागस्त्वस्मै AV. 2, 36, 1. उषं द्रव परसा गोधुगोषम् 7, 73, 6. प्र वच्छ पर्यु त्रया हेरायम् 12, 3, 31. — Wohl von 1. उष् mit demselben Bilde wie wir sagen: *ich brenne sie zu sehen, es brennt mir unter den Sohlen* u. s. w.

2. धोषम् absolut. von 1. उष् nach S. 1. in der Stelle धोषं धय ÇĀT. Ba. 2, 2, 4, 5.

धोषिष्टद्वैवन् (धोषिष्ट, superl. von 1. धोष[म्], + द्वै) adj. *sehr rasch gebend*: अहेमचे प्र भेना मनीषमौषिष्टदावने सुमतिं गुणानाः TS. 1, 6, 12, 3. — Vgl. धोशिष्टकन्.

धोष्टर s. u. उष्टर.

धोष्ट्रा und धोष्ट्राविन् P. 5, 2, 122, VArtt. 1 vielleicht nur fehlerhaft für अष्ट्रा und अष्ट्राविन्.